

### हिरव्या चान्याची कापणी

हिरव्या चान्यासाठी बरसीमची पहिली कापणी साधारणतः पेरेणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी करावी. त्यानंतरच्या कापण्या २१ ते २५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. अशा प्रकारे ऑक्टोबर महिन्यामध्ये पेरणी केल्यास बरसीम पिकापासून ३ ते ४ कापण्या घेणे सहज शक्य होते.

### हिरव्या चान्याचे उत्पादन

बरसीमच्या पिकाचे वरीलप्रमाणे व्यवस्थापन केल्यास ३ ते ४ कापण्यांवरे हेक्टरी सरासरी ६०० ते ८०० विंटल हिरव्या चान्याचे उत्पादन मिळते.

### बरसीम चारा पिकाचे बिजोत्पादन तंत्रज्ञान

बरसीम पिकाचे बिजोत्पादन घेण्यासाठी स्वतंत्र असे क्षेत्र राखून ठेवण्याची आवश्यकता नसते कारण चान्याकरिता घेतलेल्या पिकामधूनच आवश्यक क्षेत्र बिजोत्पादनसाठी राखून ठेवता येते. याकरिता पिकाची चान्यासाठीची कापणी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येईल असे कापणीचे नियोजन करून कापणीनंतर पिकास १५ ते २० दिवसांचा पाण्याचा ताण घावा. दरम्यानच्या काळात पीक तणविरहीत ठेवून जमीन हलवून घ्यावी. तसेच पुढील प्रत्येक पाण्याच्या पाळीतील अंतर ४ ते ५ दिवसांनी बाढवावे. अशाप्रकारे बियाणे तयार होण्यास ७५ ते ८० दिवसांचा कालावधी लागतो. साधारणपणे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पीक वियाण्याच्या कापणीस तयार होईल.

कापणीनंतर पीक पुण्याणे वाळवावे त्यानंतर मळणी करून वियाणे स्वच्छ करावे. पुर्ण वाळलेले वियाणे योग्य पद्धतीने साठवून ठेवावे. शिल्लक भुसा जनावरांस खाऊ घालावा. पीक चांगले जोमदार असल्यास हेक्टरी ३ ते ४ विंटल वियाणे मिळते. अशाप्रकारे बरसीम पिकापासून हिरव्या चान्याच्या उत्पादनावरोबर बिजोत्पादनी मिळते.


### पोषण मुल्ये

बरसीमच्या हिरव्या चान्यात प्रथिनांचे प्रमाण (सक्सपणा)

१७ ते १९ टक्के असते.

### हिवाळी हुंगमात पौष्टीक चान्यासाठी बरसीम लागवड

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, गाहुरी - ४१३ ७२२  
जिल्हा-अहमदनगर



### प्रकाशक

डॉ. राजेंद्र पाटील  
संशोधन संचालक,  
म. फू. कृ.वि., गाहुरी.

### सहप्रकाशक

डॉ. विठ्ठलराव शेंडे  
सहयोगी संशोधन संचालक,  
म. फू. कृ.वि., गाहुरी.

### संपादक

डॉ. रावसाहेब भारड  
प्रमुख  
वनस्पतीशास्त्र विभाग, म. फू. कृ.वि., गाहुरी.

### लेखक

डॉ. ए. वी. तांबे  
डॉ. वी.टी. सिनारे  
डॉ. एस.क्वी. दमामे  
श्री. एच. पी. परदेशी  
प्रा. ए.एच.सोनोने

### संपर्क

चारा पैदासकार  
अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्प,  
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, गाहुरी-४१३ ७२२,  
जिल्हा-अहमदनगर

## हिवाळी हुंगमात पौष्टीक चान्यासाठी बरसीम लागवड



अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्प



महात्मा फुले कृषि विद्यापीठ,  
गाहुरी - ४१३ ७२२, जिल्हा-अहमदनगर



## हिवाळी हंगामात पौष्टीक चान्यासाठी बरसीम लागवड

बरसीम चारापिकाचे शास्त्रीय नाव ट्रायफोलीयम अळेक्वाड्रियम एल. असे असुन हिवाळी हंगामातील महत्वाचे हिरव्या चान्याचे विदल वर्गीय पीक आहे. बरसीम पिक सर्वसाधारणत: मेथी पिकासारखे दिसते, तथापी उंची मात्र लासुन घासाएवढी असते. काही भागात या पीकास घोडाघास अथवा इजिप्शियन कल्योहर असेही म्हणतात. पिकाचा चारा रुचकर, पालेदार, लुसलुसीत, सक्स व चविष्ट असते. प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. बरसीम पिकापासुन मिळणाऱ्या एकुण ३ ते ४ कापण्यांवरे भरपुर हिरवा चारा उपलब्ध होतो. हिवाळी हंगामात पशुधनास हिरवा लुसलुसीत चारा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टिने बरसीमची लागवड करणे फायदेशीर ठरते.

### जमीन व हवामान

बरसीम या पिकास मथम ते भारी प्रतीची व पाण्याचा निचरा होणारी भुसभुसीत जमीन चांगली मानवते. क्षारयुक्त जमिनीतही हे पीक चांगल्या प्रकारे घेता येत शकते. हे चारा पीक थंड आणि उबदार हवामानास उत्तम प्रतिसाद देते. त्यामुळे बरसीमच्या चारा उत्पादनवाढीत भरपुर थंडी हा एक नैसर्गिक घटक अत्यंत महत्वाचा आहे. कारण जेवढा थंडीचा कालावधी जास्त तेवढा बरसीमच्या हिरव्या चान्याकरिता कापण्या अधिक मिळून चारा उत्पादन भरपूर मिळते.

### पुर्व वसागत

या पिकासाठी एक नांगरणी व कुळवाच्या दोन पाळया देऊन जमीन चांगली भुसभुसीत करावी. त्यामुळे जमिनीतील हवा भोकळी व खेळती राहण्यास मदत होते. पेरणी पूर्वी पूर्वी अगोदरच्या पिकाची धसकटे, तपे, काडीकचरा वेचून जमीन चांगले स्वच्छ करावी. त्यानंतर ५ x ३ मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावेत.

### वियाणे व पेरणी

बरसीम पिकाची पेरणी ओळीत ३० से.मी. अंतरावर ५ x ३ मीटर आकाराच्या तयार केलेल्या वाप्यात मार्करच्या

सहाय्याने करावी. पेरणीकीता हेक्टरी २५ किलो वियाणे पुरेसे होते. पेरणी फोकून केल्यास वियाणांची उगवण एकसारखी होत नाही व आंतरमशागतीस त्रास होतो. त्यामुळे पेरणी ओळीत करावी. बरसीम हे पीक हिवाळी हंगामातील असल्याने थंड हवामानास जास्तीत जास्त प्रतिसाद देते म्हणुन वियाणांची पेरणी वेळेत म्हणजे ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवडयापासुन ते नोंदवेबरच्या दुसऱ्या आठवडयापर्यंतच करावी. पेरणी लवकर केल्यास थंडी कमी असल्याने उगवण व्यवस्थित होत नाही व सुरुवातीची वाढही जोमदार होत नाही. उशिरा पेरणीमुळे शेवटच्या कापण्या मार्च अथवा एप्रिल महिन्यात येतात त्या वेळी थंडीचे प्रमाण कमी झालेले असते व उगवणात येते तसेच माती भुसभुशीत राहुन जमिनीत हवा खेळती राहते. अशाप्रकारे हातकोळयाने जवळजवळ ७५ टक्के तण नियंत्रण करता येते व उर्वरित क्षेत्राची सुरुपणी करून शेत तणविरहित ठेवता येते.

### सुधारित वाण

बरसीम पिकाच्या जमीन, हवामान व पाण्याच्या उपलब्धतेनुसार शिफारस केलेल्या सुधारित वाणांची निवड करावी. बरसीम पिकाच्या सुधारित वाणांमध्ये प्रामुख्याने वरदान, मेस्काची, वृंदेल बरसीम -२ इत्यादी वाणांचा समावेश होतो.

### वियाणे प्रक्रिया

पेरणीपुर्वी १० किलो वियाणास २५० ग्रॅम रायझोवियम जीवाणु संवर्धक चोळावे. त्यामुळे पिकाच्या मुळावर असणाऱ्या गाठीच्यारे हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण होण्यास मदत होते व पर्यायाने उत्पन्नात भर पडते.

### खत व्यवस्थापन

बरसीम पिकाच्या योग्य वाढीसाठी पेरणीपुर्वी उपलब्धतेनुसार हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पुर्वमशागतीच्या वेळी जमिनीत चांगले भिसळावे. यामुळे पिकाची वाढ जोमदार होण्यास मदत होते. हे पीक विदल वर्गीय असल्यामुळे यास नव खताची मात्रा कमी लागते तर स्फुरद खताची मात्रा जास्त लागते.

पेरणीच्या वेळी हेक्टरी २० किलो नव (४३ किलो युरिया), ८० किलो स्फुरद (५०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व ४० किलो पालाश

(६७ किलो म्युरेट ऑफ पोर्टेश) मिश्रण करून टाकावे.

### आंतरमशागत

बरसीम पीक तणाच्या चढाओडीस संवेदनशील असते महणून सुरुवातीलाच तणांचा प्रादुर्भाव कमी असावा. पुढील काळात तणांचा जोर कमी होतो. त्यामुळे योग्य वेळीच तणांचा वंदेवस्त करण्यासाठी आवश्यकतेनुसार एक किंवा दोन खुरुपणी करणे फायदेशीर ठरते. पेरणी ३० से.मी. अंतरावर ओळीत केल्याने दोन ओळीतील जागेत हातकोळयाच्यारे तण नियंत्रीत ठेवता येते तसेच माती भुसभुशीत राहुन जमिनीत हवा खेळती राहते. अशाप्रकारे हातकोळयाने जवळजवळ ७५ टक्के तण नियंत्रण करता येते व उर्वरित क्षेत्राची सुरुपणी करून शेत तणविरहित ठेवता येते.

### पाणी व्यवस्थापन

हिवाळी हंगामातील या पिकास जमिनीच्या मागदुराग्रमाणे १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळया देणे अधिक उत्पन्नाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. मात्र कापण्यापुर्वी ४ ते ५ दिवस अगोदर पाण्याची पाळी येईल याप्रमाणे पाण्याचे नियोजन केल्यास हिरव्या चान्याचे भरपूर उत्पन्न मिळते.

### पीक संरक्षण

बरसीम पिकांचे मावा किडीपासुन संरक्षण करण्यासाठी नियोजी अंक ५ टक्के किंवा व्हर्टासिली अम लेकेनी ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यानुसार फवारावे. हे जैविक कीटकनाशक फवारल्यानंतर १ दिवस जनवरीना हिरवा चारा खाऊ घालू नये. माव्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तर डायमेथोएट ३० टक्के प्रवाही ५०० मि.ली. प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारावे. हे रासायनिक कीटकनाशक फवारल्यानंतर ७ दिवस जनवरीना हिरवा चारा खाऊ घालू नये.

बरसीम विजात्पादनाच्यावेळी बोळे व फुले खाणारी अर्दीची संख्या एक चौरस फुटात दोन दिसताच त्यावर ए.ए.एन.पी.वी. १ मि.ली. अधिक न्युमोरीया रिलेई ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात संध्याकाळच्या वेळेस फवारावे.